FINANCIAL EXPRESS

NBFCs expect higher credit loss on Covid woes: EY study

PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 14

NON-BANKING FINANCIAL **COMPANIES** (NBFCs) are expecting higher credit loss as well as an increase in provision coverage rates, mainly due to the impact of the coronavirus pandemic, according to a study. The study by consultancy EY is based on an analysis of the standalone financial statements of 42 NBFCs, including 14 housing finance companies (HFCs), for the year ended March 31, 2020.

The companies have reported an "increase in expected credit loss (ECL) allowance by 33% and an overall increase in provision coveragerate by 26% as on March 31, 2020, compared to the year ended March 31,2019". Further, COVID-19 impact accounted for 19% of the ECL allowance as on March 31 this year.

According to the study, 'Expected credit loss analysis for non-banking financial companies', released on Monday, there has been an overall increase in gross loans of NBFCs by 7.63% and HFCs by 2.44%.

"There was an increase in

TOUGH TIME

■ Companies have reported an Y-o-Y "increase in ECL allowance by 33% and an overall increase in provision coverage rate by 26% as on March 31, 2020"

■ There has been an increase in gross loans of NBFCs by 7.63% and HFCs by 2.44%

■ Study based on an analysis of the standalone financial statements of 42 NBFCs, including 14 HFCs

ECL allowance on stage 1 and stage 2 by 56% as against 25% increase in ECL allowance on stage 3 assets. "ECL expense has increased by 219% for the year ended March 31, 2020 as compared to year ended March 31, 2019. Also, the companies reported a COVID-19 impact of 32% of the ECL expense for the year ended March 31, 2020. The cost of risk ratio has

increased by 202%," EY said. Stage 1 refers to loans with no significant increase in credit risk while Stage 2 indicates loans with significant rise in credit risk. Stage 3 refers to credit impaired loans.

Sandip Khetan, partner and national leader (financial accounting advisory services) at EY India, said the increase in ECL allowance seems to be largely attributable to the impact of COVID-19 and other macro-economic factors.

The study evaluated the change in ECL allowance and expense, change in provision coverage rates, the magnitude of the COVID-19 impact and other key parameters.

Jigar Parikh, partner (finan-

cial accounting advisory services) at EY India, said as NBFCs gear up for financial results for the coming quarters as well as the year end, they will have to consider the impact of the challenges on the economy, additional insights on the economic impact of the pandemic and several regulatory developments as a part of stimulus packages provided by the government. "ECL estimates may have to be revised in the wake of these developments," he said. INTERVIEW: PRASHANT BHANSALI, president, Upasi

'Any mid-way change in an ongoing scheme will put exporters into tremendous hassle'

United Planters' Association of Southern India (Upasi) is an apex body of planters of tea, coffee, rubber, cardamom and pepper in the southern states since 1893. In an interview, Prashant Bhansali, president, Upasi, tells Rajesh Ravi about the concerns and outlook of the plantation sector. Excerpts:

Are things back to normalcy in the sector or do you see a prolonged impact of Covid-

19 pandemic? Relatively, the plantation sector was the one to resume operations pretty soon as it was largely an agricultural activity. But the larger issue in the sector was that it was going through a bad phase for some time, due to high cost of production and low-price realisation, coupled with climate change issues. The initial challenge due to the pandemic were restric-

tions on the movement of workers, leading to shortage of workforce for cultivation especially plucking or picking, delay in streamlining the supply chain, as movement of goods from the production

points to consumption or export destinations were disrupted and the cash flow issues due to the disruptions in the supply chain. This has resulted in direct economic loss due to damage of crop and decline in exports.

How is the South Indian tea industry coping in the current scenario?

This year, there is a severe shortfall in production to an extent of 151.6 mkgs as of October 2020. The drop was mainly in North India [152.24 mkgs]. South India reported more or less same crop as on date, but 2019 reported one of the lowest crop from the region. South India has been reporting lower crop during last five years and it maintained status quo in this pandemic year. Prices were on an increase since July due to supply issues which was very much needed for the sustenance of this sector. However, in the last few auction sales, there was a severe fall in price realisation and quantity sold at auctions, and the latest prices are on par with Novem-



ber 2019 levels.

Upasi has been talking about an absurd tax on coffee in

respect to value addition. Can you explain it? A grower of coffee needs to go through various stages of processing to make it ready for sale. At each stage, there is a value being created for the farmer. Rule 7B(1) was introduced in the year 2001 and to quote, "Income derived from sale of coffee grown and cured by the seller in India shall be computed as if it were derived from business, and 25% of such income shall be deemed to be income liable to tax". Curing is nothing but a process

akin to Milling where the coffee husk is removed through a process of hulling, pealing, polishing, grading, colour sorting, garbling, grading and bagging.

A farmer, who is processing his produce and making it fit for market, cannot be termed a manufacturer and be subjected to tax.

The government may consider coffee up to the stage of "Curing" as an agricultural produce and not to be taxed under Rule 7B(1). "Curing" is only an intermediary stage before making the product marketable but not the final product which can be consumed. This Rule 7B(1) dissuades the grower from going in for value addition. Accordingly, Income Tax Rule 7B be amended to tax coffee only from the stage of roasting and powdering, where the actual value addition takes place. This would enable the grower to sell his coffee after curing, thereby enabling them to get a better price.

What is happening with the Merchandise Export from India Scheme (MEIS)?

The MEIS module in the DGFT (directorate general of foreign trade) website was not accepting new applications for uploading claims and shipping bills. This was initiated to limit the issuance of any more MEIS scrips due to shortage of funds, causing severe hardship for the smooth functioning of export operations.

Exporters factor in the MEIS benefits while quoting their export price to the overseas buyers. Hence, any midway changes in an ongoing scheme will put the exporters into tremendous hassle, leading to incurring huge losses besides hardship in the working capital/cash flow issues.

Exports of plantation commodities need to be supported as they were at a competitive disadvantage compared to other exporting origins due to infrastructural inefficiencies and other associated costs.The scheme needs to be continued till a new scheme is in place.

The benefits of MEIS for plantation commodity exports was 5% and was reduced to 3% from January 1, 2020.

Shriram City Union to raise ment basis. up to ₹200 crore via bonds SHRIRAM CITY UNION Finance on Monday said it will raise up to ₹200 crore by issu-

The bonds will be in the

nature of secured, rated, listed, redeemable, principal protected market-linked deben-

Aceware launches micro ATM service

FE BUREAU Kochi, December 14

ACEWARE, A FINTECH company based in Infopark, has launched a micro ATM service in association with ICICI Bank.

The company will bring a micro ATM to the customer's house and he/she can collect the money by swiping the ATM card, Nimisha J Vadakkan, MD at Aceware, said.

Initially, the service will be available in Kochi city and the company has already recruited delivery executives for rolling out the service. The company is planning to expand the same to all the municipalities in Kerala by January, she said.

"The customers can place the order for money on the Ace Money app, which can be downloaded from Google Play Store and App Store. The money will be delivered at the doorstep within 30-40 minutes after the order is placed," she said.

Customers of all the banks can avail themselves of the service. The company will charge a fee from the customer based on the distance for service delivery.

The maximum withdrawal limit is ₹10,000, which is the limit for other bank ATM withdrawals per transaction. However, the per day withdrawal limit varies depending on the bank, said company officials.

More than 100 other services, including money transfer, bill payments and recharges, land and building tax payment, bus, flight and movie ticket booking, birth, death and marriage certificates, passport, PAN card, Fastag and insurance services are available on the app, sources said.

experience is given below:

Mr. Harsh Shah

Age: 35years

Uday Diwale

Compliance Officer

Chief Dealer- Equity

Name, Designation & Age

MUTUAL

BoM raises ₹200.70 cr via bonds

PRESS TRUST OF INDIA Mumbai, December 14

STATE-RUN BANK OF Maharashtra on Monday said it has raised over ₹200 crore through private placement of Basel IIIcompliant tier II bonds. The fund-raise is part of the lender's ₹1,000-crore tier II bond programme.

"The bank has successfully raised a capital of ₹200.70 crore through private placement of Basel III compliant tier II bonds," the lender said in a filing with the exchanges. The

Pune Metro Rail Project for a period of 5 years.

Maha Metro, Greenest Metro

Shareholders

Name

MRS

BANUMATHY

KANNAN

महा मेट्टो

PUNE METRO

Hero

Folio No.

Place: New Delhi

Date: 14/12/2020

Indiabulis MUTUAL FUND Investment Manager: Indiabulls Asset Management Co. Ltd. (AMC) Registered Office: M - 62 & 63, 1st Floor, Connaught Place, New Delhi - 110 001. Tel.: (011) - 30252900, Fax: (011) - 30252901, Website: www.indiabullsamc.com CIN: U65991DL2008PLC176627

Notice cum Addendum No. 21/2020 Notice cum Addendum to the Scheme Information Document (SID), Key Information Memorandum (KIM) of all the below Schemes and Statement of Additional Information (SAI) of Indiabulls Mutual Fund (IBMF) :

Notice is hereby given Mr. Harsh Shah has been appointed as a Chief Dealer - Equity (Key Personnel) of Indiabulls Asset Management Co. Ltd. (AMC) w.e.f. Monday, December 14, 2020. His brief profile & work

Further, Mr. Vishal Ashar, ceases to be the Chief Dealer & Fund Manager- Equity (Key Personnel) of the AMC

Note: This Notice cum addendum forms an integral part of the SID, KIM of all the Schemes & SAI of IBMF. All other terms

As per the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their email id and mobile number

and conditions as mentioned in the SID, KIM of all the above mentioned Schemes & SAI shall remain unchanged.

Educational Qualification

Engineering in Electronics

and Telecommunications



coupon offered on the bond was 7.75%.

Last week, Brickwork Ratings had reaffirmed AA rating of the lender's tier II bonds worth ₹1,000 crore. The outlook was also reaffirmed as stable. The rating agency had also assigned AA- rating to Bank of Maharashtra's ₹1,000 crore of Basel III-compliant additional

Executive Director

(Procurement & Contracts)

Certificate No. of

Shares

50

43

No.(s)

363975

For Hero MotoCorp Ltd.

Neerja Sharma

MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LTD.

(A joint venture of Govt. of India & Govt. of Maharashtra)

101, The Orion, Opposite Don Bosco Youth Centre, Koregaon Park, Pune - 411001. Telephone: 020-26051072 E-mail: tenders.pmrp@mahametro.org | www.punemetrorail.org

PUNE METRO RAIL PROJECT

Tender Notice No. P1PD-02/2020 Dt. 15.12.2020

NAME OF THE WORK: Licensing of Co-Branding Rights of Selected Metro Stations of

Cost of Documents: INR 35,400/- (INR Thirty Five Thousand Four Hundred Only) incl

Interested bidders may visit Pune Metro Rail website www.punemetrorail.org or

download the bidding documents and obtain further details regarding the tender from

our e-tender portal https://mahametrorail.etenders.in from 16:00 hours on 17.12.2020.

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES

Members of the general public and existing shareholders of Hero MotoCorp

Ltd. ('Company') are hereby informed that the Original Share Certificates

details of which are given hereunder have been reported lost/misplaced/

stolen/not received and that pursuant to requests received from concerned

shareholders, the Company intends to issue duplicate share certificates in lieu

Any person having objections to issue of duplicate Share Certificates, as

mentioned herein above, may submit the same, in writing, with the Company

marked to the 'Secretarial Department' at its Registered Office or send an email at secretarialho@heromotocorp.com within 7 days from the date of

publication of this Notice. In the meanwhile, members of the public are hereby

cautioned against dealing in the above mentioned Share Certificates.

of the said original Share Certificates (Face Value Rs.2/-) in their favour :

Face

Value

Hero MotoCorp Limited

Vasant Kunj - Phase-II, New Delhi - 110070

CIN: L35911DL1984PLC017354 | Phone: 011-46044220 Fax: 011-46044399 | E-mail: secretarialho@heromotocorp.com

Website: www.heromotocorp.com

Distinctive Nos.

33143269-33143318

33143319-33143361

Company Secretary & Chief Compliance Officer

Previous Work Experience

He has previously worked as dealer with ITI

Asset Management and Peerless Mutual

Place : Mumbai

Date : December 14, 2020

gd. Office: The Grand Plaza, Plot No.2, Nelson Mandela Road

tier I bonds with a stable outlook. "The rating assignment/reaffirmation factors in the strong support from the government, over 10% growth in business, and adequate capitalisation and resource profile as of September 30, 2020," Brickwork Ratings had said in a note on its website.

The government's shareholding in the bank stood at 93.3% as of September 2020. Over the last few years, the bank has received a capital infusion of ₹20,000 crore from the government.

'India sets high benchmark for global MF industry on disclosure aspect'

PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 14

INDIA HAS SET a high standard for the global mutual fund industry with monthly portfolio holdings disclosure requirement, a Morningstar report said on Monday. This has been further strengthened with the fortnightly portfolio disclosures for fixed-income funds, it added.

According to Morningstar biannual Global Investor Experience report on disclosure,

India, along with the US, received'top'grades due to their robust disclosure practices. The two markets feature global best practices for the disclosure of portfolio manager names, fund ownership and compensation.

"India earns a top grade for disclosure given the strength of its requirements for monthly portfolio holdings disclosure, portfolio management disclosure, and specifications for the simplified prospectus," the report noted.

Previous year ended 31st

₹ in Crore

ing bonds on a private place-FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST RELEVANT PARTICULARS Name of the corporate debtor 17.05.2002 Date of incorporation of corporate debtor

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 nternational Trenching Private Limited ROC-Delhi Authority under which corporate debtor is U45203DL2002PTC115418 Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor Address of the registered office and 301 309 Third Floor Vardhman Plaza - I, principal office (if any) of corporate debtor J Block, Rajouri Garden, New Delhi-110027 Insolvency commencement date of the Date of invitation of expression of interest 15.12.2020 Eligibility for resolution applicants under www.insolvencyandbankruptcy.in section 25(2)(h) of the Code is available at: www.insolvencyandbankruptcy.in Norms of ineligibility applicable under section 29A are available at: Last date for receipt of expression of interest. 30.12.2020 11. Date of issue of provisional list of prospective 09.01.2021 resolution applicants 12. Last date for submission of objections to 14.01.2021 provisional list 13. Date of issue of final list of prospective 24.01.2021 resolution applicants 14.01.2021 Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution 2020 (in Lacs) (Unaudited) March, 2020 (in Lacs) (Audited) plans to prospective resolution applicants . Manner of obtaining request for resolution he resolution professional will share the Reques for Resolution Plan/ Evaluation Matrix/ Information memorandum and further information Memorandum in electronic form after verification of KYC, capacity to invest, capability to manage and eligibility under section 29A of IBC, 2016 and pre-qualification. 16. Last date for submission of resolution plans 13.02.2021 n electronic form to the email id mentioned Manner of submitting resolution plans to against serial no. 21 resolution professional 18. Estimated date for submission of resolution As soon as approved by Committee of Creditors (COC) plan to the Adjudicating Authority for approval Name: Ms. Deepika Bhugra Prasad Name and registration number of the resolution professional Registration Number IBBI/IPA-003/IP-N000110/2017-2018/11186 20. Name, Address and e-email of the resolution Address: 202, Samrat Ashok Enclave, Sector-18A, Plot No. 6, Dwarka, New Delhi, National professional, as registered with the Board 210075, Capital Territory of Delhi Email Id: deepika.bhugra@gmail.com Address: AAA Insolvency Professionals LLP, Address and email to be used for correspondence with the resolution E-10A, Kailash Colony, Greater Kailash - 1, New Delhi- 110048 Email Id: inttrenching@aaainsolvency.com

> Deepika Bhugra Prasad Insolvency Professiona AAA Insolvency Professionals LLP

www.insolvencyandbankruptcy.com

Resolution Professional in the matter of International Trenching Private Limited. Reg. No.: IBBI/IPA-003/IP-N000110/2017-2018/11186 Address: E-10A. Kailash Colony, New Delhi -110048

15.12.2020

Svatantra Microfin Private Limited

22. Further Details are available at or with

23. Date of publication of Form G

Read, Office: Sunshine Tower, Level 20, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai-400013 Website: www.svatantramicrofin.com, Email: secretarial@svatantra.adityabirla.com CIN: U74120MH2012PTC227069

Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015

	Extract of Unaudited Financial Results 1 Ended 30th September, 202		Year
5915	(Rs. In	Lakhs except	per share data
Sr. No	Particulars	Half year ending 30.09.2020 (Unaudited)	Corresponding half year ended 30.09.2019 (Unaudited)
1.	Total income from operations	23,314.24	13,954.27
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	1,858.19	561.59
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,858.19	561.59
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,979.59	361.79
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,968.66	385.04
6.	Paid up Equity Share Capital	25,204.69	25,204.69
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	14,393.50	686.87
8.	Net worth	39,598.19	25,891.56
9.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,44,129.52	1,31,924.73
10.	Debt Equity Ratio	6.17	5.10
11.	Earnings Per Share (Rs. 10/- each) 1. Basic:	0.79	0.18

2. Diluted: Note:

 a) The above is an extract of the detailed format of half yearly unaudited financial results filed with Bombay Stock Exchange (BSE) under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly unaudited financial results are available on the website of BSE and the listed entity (https://svatantramicrofin.com).

b) For the items referred in sub-clauses (a), (d) and (e) of the Regulation 52 (4). of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the URL (https://svatantramicrofin.com).

c) Ind AS compliant financial results for the previous year ended March 31, 2020 have not been provided as per the exemption given in the circular by SEBI circular no.CIR/IMD/DF1/69/2016 dated August 10,2016.

> By order of the Board For Svatantra Microfin Private Limited Ms. Ananyashree Birla Director DIN: 06625036

Date: 14.12.2020 Place: Mumbai

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertiner disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the Company's website at www.shethia.co.in.

Half year ended 30th Sep

Mitesh L. Shethia Managing Director

ISMT Limited

Regd. Office: Panama House (Earlier known as Lunkad Towers), Viman Nagar, Pune - 411 014 Ph.: 020-41434100 Fax: 020-26630779 E-mail: secretarial@ismt.co.in CIN: L27109PN1999PLC016417

EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED SEPTEMBER 30, 2020

Sr. No.	Particulars	Quarter ended September, 30, 2020	Quarter ended September, 30, 2019	Half Year ended September, 30, 2020	Year ended March 31, 2020
_		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	310.92	325.49	420.86	1336.98
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional items)	(74.03)	(58.88)	(179.37)	(251.19)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(67.89)	(57.86)	(172.63)	(242.32)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(67.89)	(55.96)	(172.63)	(240.37)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	(67.57)	(57.91)	(173.02)	(244.66)
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 5/- per share)	73.25	73.25	73.25	73.25
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the				
-	Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(1,385.65)
8	Earnings per share (of ₹ 5/- each) Basic and Diluted (₹)	(4.63)	(3.83)	(11.78)	(16.41)

1 Additional information on standalone financial results is as follows

Additional information on standalone infancial results is as follows.				
Particulars	Quarter ended September, 30, 2020	Quarter ended September, 30, 2019	Half Year ended September, 30, 2020	Year ended March, 31, 2020
Revenue from Operations	297.28	321.99	395.64	1304.29
Profit before tax	(68.96)	(57.44)	(172.47)	(242.38)
Profit after tax	(68.96)	(55.54)	(172.47)	(240.43)

2 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under

3 The Auditors have qualified the Financial Results in respect of Investment in and receivables from Subsidiary Company, Recoverability of amounts from Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Minimum Alternate Tax, nonprovision of overdue/penal and compounding of interest on loans, inability to determine the recoverable value of Captive Power Plant and impairment of Investment including advances to wholly owned Subsidary Company The details of the same forms part of the Financial Results which are available on the aforesaid websites.

The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) to

held on December 14, 2020. For **ISMT Limited**

Place: Pune

Rajiv Goel Chief Financial Officer



with us to support paper less communications.


For Indiabulls Asset Management Co. Ltd.

(Investment Manager to Indiabulls Mutual Fund)

Appointment & Cessation of Key Personnel of the AMC:

w.e.f. closing business hours of Friday, December 18, 2020.





SHETHIA ERECTOR'S AND MATERIAL HANDLERS LTD

Sr.	Particulars	2020 (in Lacs) (Unaudited)		March, 2020 (in	Lacs) (Audited)	
No.	W. 100 54-942 N. 1040 5	Standalone	Consolidated	Standalone	Consolidated	
1	Total Income from Operations	5177.42	5177.42	15413.12	15413.12	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#). Net Profit / (Loss) for the period before tax.	-892.67	-881.63	1444.77	1452.51	
	(after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax.	-892.67	-881.63	1444.77	1452.51	
	(after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss)	-635.83	624.79	1013.78	1021.52	
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-635.B3	-624.79	1055.15	1062.89	
	Paid up Equity Share Capital	523.64	523.64	523.64	523.64	
5	Reserves (excluding Revaluation Reserve)	16,788.03	22,122.58	17423.86	22850.2	
	Net Worth	17,311.67	22,646.22	17947.5	23373.84	
	Paid up Debt Capital / Outstanding Debt	20121.69	20335.72	23839.93	24058.36	
Ď	Outstanding Redeemable Preference Shares.*	0	0	0	0	
1	Debt Equity Ratio *	1.56	1.22	1.56	1.21	
2	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	7.53945-2	2000	10,000		
	1. Basic:	-12.14	-11.93	19,36	19.51	
	2. Diluted:	-12.14	-11.93	19.36	19.51	
3	Capital Redemption Reserve *	0	0	0	0	
4	Debenture Redemption Reserve *	0	. 0	. 0	0	
5	Debt Service Coverage Ratio *	0.09	0.12	0.98	0.52	
16	Interest Service Coverage Ratio *	0.48	0.49	1.41	1.41	

The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the websites of the Bombay Stock Exchnage and at Company's website at www.shethia.co.in (b)/Corresponding half year ended 30-09-2019 figures are not provided as company is newly listed and half year financials are applicable from

Date: December 14, 2020 Place: Mumbai

Notes:

Particulars	Quarter ended September, 30, 2020	Quarter ended September, 30, 2019	Half Year ended September, 30, 2020	Year ended March, 31, 2020
Revenue from Operations	297.28	321.99	395.64	1304.29
Profit before tax	(68.96)	(57.44)	(172.47)	(242.38)
Profit after tax	(68.96)	(55.54)	(172.47)	(240.43)

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the same are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com & www.bseindia.com) and also on the Company's website (www.ismt.com).

5 The above results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings

Date: December 14, 2020



[(परिशिष्ट IV) नियम 8(1)]

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे मे. रेलीगेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (''आरएचडीएफसीएल'')या नॅशनल हाऊसिंग बैंक (भारतीय रिझर्व्ह बैंकेच्या संपूर्ण मालकीची) कडे नोंदणी असलेल्या हाऊसिंग फायनान्स कंपनी चे प्राधिकत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा 54) मधील तरतुदीअंतर्गत (यापुढे 'आरएचडीएफसीएल' असा उल्लेख करण्यात वेईल)आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीतएक मागर्ण सूचना निर्गीमत केली होती कर्जदारयांना सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत सदर सूचनेत नमूद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युस्टि इंटरेस्ट एनफोर्समेन्ट रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात वेणाऱ्या अधिनयमाच्या अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद मालमतेचा येथे नमूद दिनांकासताबा घेतलेला आहे.कर्जदार व सर्वसामान्य जनतेस वाह्यरे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमतेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्वास तो ''आरएचडीएफसीएल''च्या खाली खात्वासमोर नमूद सक्रम आणि व्याज एवडचा रकमेच्या भाराधीन असेल. कर्जदाराचे लक्ष सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते की जर कर्जदाराने विक्री किंवा हस्तांतरणासाठी निश्चित केलेल्या दिनांकाअगोदर कोणत्याही वेळी ''आरएचडीएफसीएल'' ला त्यांच्याकडून घेणे असलेल्या रकमेचा सर्व खर्च, शुल्क व अधिभार इ. सह भरणा केल्यास सदर प्रतिभूत मतांची ''आरएचडीएफसीएल'' द्वारे विक्री किंवा हस्तांतरण करण्यात येणार नाही आणि सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून सदर मतांची विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी ''आरएचडीएफसीएल'' द्वारे पुढील पावले उचलण्यात येणार नाहीत.

कर्जदार/जामीनदार/गहाणकाराचे नाव व पत्ता	मागणी सूचनेचा दिनांक व रक्कम	मालमत्तेचे वर्णन
	मागणी सूचना दिनांक 11.07.2019 दि. 11.07.2019 नुसार रु. 4,33,408.58/- (रुपये चार लक्ष तेहतीस हजार चारशे आठ आणि	सदिनका क. 8, क्षेत्रफळ सुमारे 321 ची.फू. म्हणजे 29.83 ची.मी. (ग्रामपंचायत मिळकत क्र. 1280/43), चीथा मजला, बी विंग, सहुरू प्लाज्ञा, स.क. 83, हिस्सा क्र. 2/5, शिवणे गाव, तालुका हवेली, जिल्ह्य पुणे, महाराष्ट्र 411052. ताबा दिनांक: 09-12-2020
(कर्जदार) व (सह-कर्जदार) शैलेश नामदेव फडके, रेखा शैलेन्द्र फडके आणि नामदेव लक्ष्मण फडके, सर्व राहणार फडके निवास, मर्सिडीज बेंझ कंपनी रोड, मर्सिडीज बेंझ कंपनीसमोर, फडके वस्ती, निघोजे खेड, पुणे, निघोजे, पुणे, कुरुळी, महाराष्ट्र 410501 (कर्जदार) व (सह-कर्जदार)	दि, 17.12.2018 नुसार रु. 8,78,389.34/- (रुपये आठ लक्ष अठ्ट्याहत्तर हजार तीनशे एकोणनव्वद	गट क्र. 213, क्षेत्रफळ सुमारे 01 हे 62 आर + पोट खराबा 00हे.02 आर, एकूण क्षेत्रफळ सुमारे 01 हे.65 आर, मूल्यांकन रु-02 पैसे एन69, पैकी नामदेव लक्ष्मण फड़के यांचे मालकीची सुमारे 00हे.03 आर सोबत सुमारे 1120 चौ.फू.चे बांधकाम, निघोजे गाव, ता. खेड, जि. पुणे आणि पंचायत समिती खेड च्या आणि जिल्हा परिषद पुणे बांचे हदीत. ताबा दिनानंक: 10-12-2020
संजय पुर्श्वोत्तम खटावकर, विडलांचे नाव पुर्योत्तम, शुभांगी संजय खटावकर, पतीचे नाव संजय पुर्योत्तम खटावकर आणि दिलीप बबन वाघ, विडलांचे नाव बबन गणपत वाघ, सर्व ग्रहणार, सर्दानका क्र. 8, साई सवाजी नगर, बिल्डींग क्र. ई, स्टील्ट पहिला मजला, वारने गाव, जि. पुणे, महाराष्ट्र (कर्जदार) व (सह-कर्जदार)	दि, 10.08.2018 नुसार रु. 4,58,223.00/- (रुपये चार लक्ष अङ्गवत्र हजार दोनशे तेवीस फक्त)	सव्हें क्र. 112, हिस्सा क्र. 1/36, 37, 38, 40, 42 ते 71, सर्दानका क्र. 8, साई संयाजी नगर बिल्डींग, बिल्डींग क्र. ई, स्टील्ट पहिला मजला, वारजे गाव, जि. पुणे, महाग्रष्ट्र (क्षेत्रफळ सुमारे 550 ची.फ्. (अंदाजे) म्हणजे 51.11 चौ.मी.). चतुःसीमाः पूर्वेसः स.क्र. 113, पश्चिमेसः स.क्र. 112 चा काही भाग, उत्तरेसः गन, दक्षिणेसः सता. ताबा दिनांकः 09-12-2020
(i) प्रमोद वेंकटेश चिताझुला, विडलांचे नाव वेंकटेश चिताझुला, (ii) सरिता अरुण तेलंग, पतीचे नाव प्रमोद वेंकटेश चिंताझुला आणि (iii) वेंकटम्मा वेंकटेश, पतीचे नाव वेंकटेश चिंताझुला, दोघेही ग्रहणार, सर्दनिका क्र. 102, पहिला मजला, श्रीकृपा सदन, स.क्र. 280, लोहेगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाग्रष्ट् 411003 (कर्जदार) व (सह-कर्जदार)	दि. 16.10.2019 नुसार रु.	सदिनका क्र. 102, क्षेत्रफळ सुमारे 560 चौ.फृ., पहिला मजला, श्रीकृपा सदन, स.क्र. 280, हिस्सा क्र. 2/1ए/2/1बी/1, क्षेत्रफळ सुमारे 2500 चौ.फृ., लोहेगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे, पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत, महाराष्ट्र 411003. ताबा दिनांक: 10-12-2020
सत्यनागयण हिरालाल बियाणी, विश्वलांचे नाव हिरालाल आणि मनीषा सत्यनागयण वियाणी, पतीचे नाव सत्यनागयण हिरालाल बियाणी, दोघेही ग्रहणार घर क्र. 25, सावित्री निवास, गक्षी क्र. 6, पारिजात कॉलनी, कवेंनगर, पुणे, महाग्रष्ट् 411052, तसेच येथे: सदनिका क्र. 11, तिसरा मजला, विग/बिल्डींग क्र. बी, शिवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाग्रष्ट् 411023 (कर्जंदार) व (सह-कर्जंदार)	दि. 16.10.2019 नुसार रु. 16,52,162.08/- (रुपये सोळा लक्ष बावत्र हजार एकशे बासष्ट आणि आठ पैसे फक्त) आणि त्यावरील व्याज व इतर शुल्के.	सदिनका क्र. 11, तिसरा मजला, विग/बिल्डींग क्र. बी, क्षेत्रफळ सुमारे 625 ची.फू.म्हणजे 57.59 ची.मी. (सोबत पारिजात बिल्डींगमधील टेरेंस), स.क्र. 6, हिस्सा क्र. 3ए, एकूण क्षेत्रफळ सुमारे 01 हेक्टर 34.75 आर, मूल्वांकन रु. 05.13 पै., यापैकी प्लॉट क्र. 1, क्षेत्रफळ सुमारे 1454.49 ची.मी., शिवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे, उप-निबंधक हवेली वांचे अधिकारक्षेत्रात आणि जिल्हा परिषद पुणे तालुका पंचावत समिती हवेली च्या स्थानिक हदीत, जिल्हा पुणे, महाराष्ट्र 411023. चतुःसीमाः पूर्वेसः 20 फुटी खाजगी रस्ता, पश्चिमेसः सखाराम जवळकर यांची मालमता, उत्तरेसः महादेव देशमुख यांची मालमत्ता, दक्षिणेसः श्री किसन आणि श्री प्रकाश देशमुख यांची मालमता, दक्षिणेसः श्री किसन आणि श्री प्रकाश देशमुख यांची मालमता. ताबा दिनांकः 09-12-2020
स्थानः पुणे दिनांकः 10.12.2020		प्राधिकृत अधिकारी मे. रेलीगेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.

एडेलवाईज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड CIN-U67100MH2007PLC174759 रिटेल केंद्रीय कार्यालय: पहिला मजला, एडेलवाईज हाउस, सी.एस.टी.मार्गाच्या पलीकडे, कलिना, मुंबई-400098

तीवरील व्याजाच्या भाराधीन असेल

ईएआस्सी 1761534

emaple. Toksetta?com

नोंद.कार्यालय: एडेलवाईज हाउस, सी.एस.टी.मार्गाच्या पलीकडे, कलिना, मुंबई-400098 परिशिष्ट IV [नियम-8(1)] ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

व्याअर्थी, सरक्षित धनकोच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी सिक्यरिटायडोशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस अँड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 ('अधिनियम') अंतर्गत आणि सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात वेणाऱ्या अधिनियमातील अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत वर नमूद केल्यानुसार एक मागणी सूचना पाठविली ज्यात कर्जदारांना सूचनेत दिलेल्या रकमेची सदर सूचन प्राप्त होण्याच्या दिनांकापासन 60 दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर, येथे नमुद अधिहस्तांकनकत्यनि खाली नमुद विविध टस्टचे ट्रस्टी म्हणून वित्तीय मत्ता 'एडेलवाईज ॲसेट स्किन्स्ट्वशन कंपनी लिमिटेड' (यापुढे 'ईएआस्सी' असा उद्धेख करण्यात वेईल) यांना अभिहस्तांकित केल्या आहेत. सद अभिहस्तांकन करगनंतर SARFAESI अधिनियमातील अनु. 5 अंतर्गत ईएआरसी यांनी अभिहस्तांकनकर्त्यांची जागा घेतलेली असून वित्तीय मत्तेच्या संदर्भातील अभिहस्तांकनकर्त्यांचे सर्व अधिकार, मालकी व हितसंबंध त्यातील अंतर्निहित हितसंबध, जामीन, प्रतिज्ञा इ. सह कर्जदाराने प्राप्त केलेल्या वित्तीय मत्तांच्या संदर्भात ईएआरसी यांना प्राप्त झाले असून आता ईएआरसी हे सुरक्षित धनकोच्या सर्व अधिकारांचा उपयोग करतील, कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ उरल्यान याद्वारे कर्जदार य सर्व लोकांना सूचित करण्यात येते की 'एडेलवाईज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड'च्या प्राधिकृत अधिकारवांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापन करीत प्रत्येक मालमत्तेसमोर नमूद करण्यात आलेल्या दिनांकास ताबा घेतलेला आहे. सदर अनामत मत्ता सोडबून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या बेळेच्या संदर्भात कर्जदाराचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील ठप-विभाग (8) कडे वेधण्यात येते. कर्जदार व सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सुचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो एडेलवाईज ॲसेट रिकन्स्ट्रवशन कंपनी लिमिटेड च्या खाली नमूद रक्षम

अभिहस्तांकन- कर्त्वाचे नाव	ट्रस्टचे नाव	कर्ज खाते क्रमांक	कर्जदार व सह-कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेचा दिनांक व रक्कम	ताबा दिनांक	ताब्याची स्थिती
एचडीबी फायर्गीन्शअल सर्व्हिसेस लिमिटेड	ट्रस्ट		हरीश शेखर शेट्टी (कर्जदार) प्रीती हरीश शेट्टी (सह-कर्जदार) गुरुसाई हॉस्पिटॉलटीज (सह-कर्जदार)	रु. 1,13,80,317.35/- (रूपये एक कोटी तेश लक्ष ऐंसी हजार तीनशे सतरा आणि पस्तीस पैसे फक्त) आणि 11-09-2020		सांकेतिक तावा

मालमत्त्रेचे वर्णन- मालमत्ता क्र. 1 (जिमनीचे वर्णन)ः प्लॉट क्र. 18, क्षेत्रफळ सुमारे 1700.00 चौ.मी. चिखली गाव (चिखली जिल्हा केंद्र), ता. हवेली, जि पुणे, पिपरी चिचवड न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑबोस्टिच्या स्थानिक हदीत, आणि पिपरी चिचवड महानगर पालिकेच्या स्थानिक हदीत, उप-निबंधक हवेली पुणे यांचे अधिकारक्षेत्रात. अधिक तपशील हवेली पूर्ण एसआरओ येथे दि. ०1.०9.2009 रोजी नॉदणीकृत दस्तावेज क्र. 05886/2009 मध्ये देण्यात आलेला आहे. **चत्**रसीमा पूर्वेसः 18.00 मी. रुंद रस्ता, दक्षिणेसः प्लॉट क्र. 17, पश्चिमेसः प्लॉट क्र. 5, उत्तरेसः 18.00 मी. रुंद रस्ता. वरील जमीन/प्लॉटवरील सदनिकेचे वर्णनः सदनिका क्र 01, बिल्ट-अप क्षेत्रफळ सुमारे 1300 चौरस फूट, तळ मजला, ''पूजा कॉर्नर अपार्टमेंट कॉन्डोमिनियम

मालमत्ता क्र. 2: ऑफिसचे वर्णनः ऑफिस क्र. 155, पहिला मजला, बी-विंग, जय गणेश व्हिजन, स.क्र. 171/अ।171/बी आणि 172/बी, सीटीएस क्र. 4487

एकुण क्षेत्रफळ सुमारे 338 चौ.फू., चर्ट्ड क्षेत्रफळ सुमारे 405.60 चौ.फू. म्हणजे 37.70 चौ.मी. बिल्ट-अप क्षेत्रफळ. अधिक तपत्तील हवेली पुणे एसआरओ येथे नींदणीकृत दि. 21.09.2007 रोजीच्या दस्तावेज क्र. 09049/2007 मध्ये वर्णन करण्यात आलेला आहे. मालमत्ता क्र. 2 च्या जमिनीचे वर्णनः क्षेत्रफळ सुगारे 64,749.16 चौ.गी., सीटीएस क्र. 4487, स.क्र. 171/अ।, 171/बी आणि 172/2,आकुर्डी पुणे, रीसीएमसीच्या स्थानिक हद्दीत आणि उप-जिल्हा हवेली आणि नोंदणी जिल्हा पुणे, उप-निबंधक हवेली क्र. 14 पुणे बांचे अधिकारक्षेत्रात. पूर्वेसः रस्ता आणि त्यानंतर

स.क्र. 166, 167, 168 व 164 (काही भाग), दक्षिणेसः स.क्र. 172 (काही भाग), पश्चिमेसः नाला आणि स.क्र. 172 त्या पलिकडे स.क्र. 17-8 व 179 उत्तरेसः स.क. 170 (काही भाग) ईएआरसी 453810 1) राजेंद्र रामचंद्र सोनी (कर्जदार) र. 1,06,50,272.50/- (रूपये 09-12-2020 सांकेतिक

फायनॅन्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड			2) कुमुद राजेंद्र सोनी (सह-कर्जदार)	एक कोटी सहा लक्ष पत्रास हजार दोनशे बहात्तर आणि पत्रास पैसे फक्त) आणि 09-09-2020	ताया
			सुमारे 930 चौ.फू. (बिल्ट-अप क्षेत्रफळ), प : महाराष्ट्र. पिनकोड: 411048. अधिक तपशीर		
第. 6098/2002	मध्ये नमूद क	रण्यात आलेल	॥ आहे.	SOMEONING OF AN AWARD WEST COLUMN	

ह. 30,74,054/- (रुपये तीस लक्ष 09-12-2020) दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. चीरवाहत्तर हजार चीफा फक्त) आणि **गलमत्तेचे वर्णन**ः सदनिका क्र. 903, नववा मजला, ई विग, चटई क्षेत्रफळ सुमारे 651 चौ.फु., सोबतचे सुमारे 102 चौ.फु. चे टेरेस म्हणजे एकुण चटई क्षेत्रफळ 753 ची.फ. म्हणजे 69.98 ची.मी. आणि 1 (एक) कव्हर्ड पार्किंग, मावळ शेड्स,हा प्रकल्प परिशिष्ट-। मध्ये वर्णन केलेल्या जमिनीवर बांधण्यात आलेला आहे. ग्राम पंचायत मौजे वडगाव मावळ, जिल्हा परिषदेच्या हदीत, जिल्हा पुणे. चतुःसीमाः पुर्वेसः मोकळे आकाश, पश्चिमेसः सदिनका क्र. 902, उत्तरेसः मोकळे आकाश, दक्षिणेस

बळवंत गोस्वामी (कर्जदार)

,722/- (रुपये अडुसष्ट 09-12- ष्ट हजार सातशे बावीस फक्त)	ताबा
	ष्ट हजार सातशे बावीस

मालमत्तेचे वर्णनः स.क. 12, हिस्सा क्र. 14, क्षेत्रफळ क्षेत्रफळ सुमारे 100 ची.फू., मोहम्मदवाडी गाव, हडपसर, पुणे, महाराष्ट्र-411028, अधिक तपशील एसआरओ हवेली. पुणे येथे दि. 21.06.2006 रोजी नोंदणीकृत दस्तावेज क्र. 5076/2006 मध्ये नमुद करण्यात आलेला आहे. दक्षिणेसः रस्ता, उत्तरेसः गुलाब घुले यांची मालमत्ता, पूर्वेसः नवले सर यांची मालमत्ता, पश्चिमेसः हण्मंत नामदेव गायकवाड यांची मालमत्ता.

	ट्स्ट एससी- 385	0.	1) श्वता ानलश गाळ (कजदर) 2) निलेश सुरेश गोळ (सह-कर्जदार)	रु. 1,13,36,568.91/- (रुपय एक कोटी तेर लक्ष छतीस हजार पाचले अडुसष्ट आणि एक्क्याण्यव पैसे फक्त) आणि 29-02-2020	A 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10	साकातव ताबा
THE RESERVE AND ADDRESS OF A STATE OF THE PARTY OF THE PA	The second second second		सुमारे 00हे 16आर, सोबत तेथे स्थित हॉटेल, वे पुर्वेसः गट क्र. 566 आणि नायगाव हद, पश्चिमेसः	[10] 20 (10) 10 (10)	सीमाः उत्तरसः गट	第. 200

346758 1) नितीन चुनीलाल फुलपगार (कर्जदार) रु. 1,37,18,210.89/- (रुपये | 10-12-2020 सांकेतिक फायनॅन्शिअल नीता नितीन फलपगार (सह-कजंदार) ट्रस्ट एससी एक कोटी सदतीस लक्ष अट्या हजार

सर्व्हिसेस लिमिटेड दोनशे दहा आणि एकोणनव्यद पैसे फक्त) आणि 09-09-2020 मालमत्तेचे वर्णनः मालमत्ता क्र. 1: रे हाऊस क्र. 5बी, तळ+पहिला मजला, मेफेअर एलिगॅन्झा फेज 2, स.क्र. 5ए/2ए/2, 5ए/2बी/2,5ए/2ए/1 आणि 5ए/2बी/1 ए/2ए/3, 5ए/2बी/3, क्षेत्रफळ सुमारे 510 चौ.फु. कोंढवा खुर्द गाव, तालुका हवेली, जि. पुणे, पुणे महानगर पालिकेच्या शहर हद्दीत, अधिक तपशील उप-निबंधक विली क्र. 3 च्या कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या दि. 24/03/2000 च्या दस्तावेज क्र. पी293/2000 मध्ये नमृद करण्यात आलेला आहे. **मालमत्ता क्र. 2**: र हाऊस क्र. 5सी, तळ+पहिला मजला, मेफेअर एलिगेन्झा फेज 2, स.क्र. 5ए/2ए/2, 5ए/2बी/2, 5ए/2ए/1 आणि 5ए/2बी/1, 5ए/2ए/3, 5ए/2बी/3, क्षेत्रफळ

नींदणीकृत असलेल्या दि. 24/03/2000 च्या दस्तावेज क्र. पी294/2000 मध्ये नमृद करण्यात आलेला आहे. **मालमत्ता क्र. 3:** रो हाऊस क्र. 5ए, तळ+पहिला मजला, मेफेअर एलिनेन्ह्रा फेज 2, स.क्र. 5ए/2ए/2, 5ए/2बी/2, 5ए/2ए/1 आणि 5ए/2बी/1, 5ए/2ए/3, 5ए/2बी/3, क्षेत्रफळ सुमारे 1204 ची.फु. कोंडबा खुर्द गाव, तालुका हवेली, जि. पुणे, पुणे महानगर पालिकेच्या शहर हद्दीत, अधिक तपशील उप-निबंधक हवेली क्र. 3 च्या कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या दि. 24/03/2000 च्या दस्तावेज क्र. पी292/2000 मध्ये नमुद करण्यात आलेला आहे. मालमत्ता क्र. 4: रो हाऊस क्र. 4बी, तळ+पहिला मजला, मेफेअर एलिगॅन्झा फेज 2, स.क्र. 5ए/2ए/2, 5ए/2बी/2, 5ए/2ए/1 आणि 5ए/2बी/1, 5ए/2ए/3,

5ए/2बी/3, क्षेत्रफळ सुमारे 92 चौ.मी. कोंडवा खुर्द गाव, तालुका हवेली, जि. पुणे, पुणे महानगर पालिकच्या शहर हदीत, अधिक तपशील उप-निबंधक हवेली क्र. 3

सुमारे 820 चौ.फू. कोंडवा खुर्द गाव, तालुका हवेली, जि. पुणे, पुणे महानगर पालिकेच्या शहर हद्दीत, अधिक तपशील उप-निबंधक हवेली क्र. 3 च्या कार्यालयात

ट्रस्ट एससी-	1) मे, मूनलाइंट रिअल सॅक्स (कर्जदार) 2) जयवंत मारुती भाषकर (सह-कर्जदार) 3) हिराबाई जयवंत भाषकर (सह-कर्जदार) 4) विजय जयवंत भाषकर (सह-कर्जदार) 5) सीमा की भाषकर (सह-कर्जदार)	रु. 59,68,268.31/- (रुपये एकोणसाठ लक्ष अडुसष्ट हजार दोनशे अडुसष्ट आणि एकतीस पैसे फक्त) आणि 09-09-2020	सांकेतिक ताबा

मालमत्तेचे वर्णनः मालमत्ता क्र. 1: सदनिका क्र. ए-६, क्षेत्रफळ सुमारे 945 ची.मी. म्हणजे 87.82 ची.मी. बिल्ट-अप क्षेत्रफळ व टेरेस, दुसरा मजला, आणि तळ मजल्यावरील पाकिंग,विंग ए, साई गणेश विहार, सर्व्हे क्र. ८, हिस्सा क्र. १ई, मौजे आंबेगाव बुदुक, पुणे, वा क्षेत्रफळात सामायिक बाबीमधील म्हणजे जिना, लैंडिंग लिफ्ट, आगीपासन बचाव करण्याचा परिसर, सामायिक भाग, पॅसेज इ. मधील गुणोत्तराच्या प्रमाणातील हिस्सा, (प्रतिबंधित सामायिक परिसर व जागा वगळता), अधिक तपशील एसआरओ, हवेली-13, पुणे जिल्हा येथील दि. 23.6.2015 रोजी नोंदणीकृत विक्री करार क्र. 5745 मध्ये नमुद करण्यात आलेला आहे. मालमत्ता क्र. 2: सदनिका क्र. ए-5, क्षेत्रफळ सुमारे 945 ची.मी. म्हणजे 87.82 ची.मी. बिल्ट-अप क्षेत्रफळ व टेरेस, दुसरा मजला, आणि तळ मजल्यावरील पार्किंग, विंग ए, साई गणेश विहार, सर्व्हें क्र. 8, हिस्सा क्र. 1ई, मौजे आंबेगाव बुदुक, पुणे, या क्षेत्रफळात सामायिक बाबीमधील म्हणजे जिना, लॅंडिंग, लिफ्ट, आगीपासून बचाव करण्याचा परिसर, सामायिक भाग, पॅसेज इ. मधील गुणोत्तराच्या प्रमाणातील हिस्सा. (प्रतिबंधित सामायिक परिसर व जागा वगळता). अधिक तपशील एसआरओ,

हवेली-13, पुणे जि	ल्हा येथील वि	₹. 23.6.20	15 रोजी नींदणीकृत विक्री करार क्र. 5744 मध्ये	नमूद करण्यात आलेला आहे.		
एडेलवाईन हाऊसिंग फायनान्स लिमिटेड	ट्रस्ट	एलपीयूएन- एसटीएच 0000062 384		रु. 26,92,578.63/- (रुपये सच्चीस लक्ष व्याण्णव हजार पाचशे अद्द्याहत्तर आणि त्रेसह पैसे फक्त) आणि 19-12-2019	10-12-2020	सांकेतिक ताबा

मालमत्त्रेचे वर्णनः सदिनका क्र. 1. क्षेत्रफळ समारे 850 ची.फ. म्हणजे 78.99 ची.मी., तळ मजला, आयेशाबी अपार्टमेंट, स.क्र. 62/2/5/8, कोंढवा खुर्द, ता. ह्येली, जि. पुणे. चतुःसीमाः उत्तरेसः पार्किंग, दक्षिणेसः बिल्डींग, पूर्वेसः जिना, पश्चिमेसः बिल्डींगची जागा.

ईएआरसी एलपीयूएन- 1) संजय दत्तात्रय कोंडे (कर्जंदार) रु. 16,69,527.39/- (रुपये सोळा 10-12-2020 सांकेतिक ाऊसिंग फायनान्स ट्रस्ट एससी-एलएपी०० 2) नंदा संजय कोंडे (सह-कर्जदार) लक्ष एकोणसत्तर हजार पाचशे सत्तावीस आणि एकोणचाळीस पैसे 0000700 फक्त) आणि 06-12-2019 **गलमत्तेचे वर्णन:** सदनिका क्र. 21, क्षेत्रफळ सुगारे 385 ची.फ्. आणि सुगारे 375 ची.फ्. चे टेरेस, चौथा मजला, एकदंत अपार्टमेंट, सीटीएस क्र. 544 व 545

वोरपडी पेठ, तालुका हवेली, पुणे, महाराष्ट्र 411042. चतुःसीमाः पूर्वेसः टेरेस व सदिनका क्र. 19, दक्षिणेसः 542 घोरपडी पेठ, पश्चिमेसः रस्ता, उत्तरेसः रस्ता. (स्वा/-) प्राधिकृत अधिकारी, एडेलवाईज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटे मंगळवार. १५ डिसेंबर २०२०





पुणे पूर्व अंचल : जनमंगल इमारत, १ ला मजला, स. नं. ७ए/२, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीसमोर, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, हडपसर, पुणे-४११०१३. फोन : ०२०-२४५१४००९

इमेल : recovery_per@mahabank.co.in



ताबा नोटीस ॲपेंडिक्स Ⅳ ॲक्ट अंतर्गत रूल ८(१) नुसार

ज्याअर्थी खाली सही करणार बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार / सह–कर्जदार यांना त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या तारखांना मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बॅंकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी

कर्जदार तसेच सह-कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार तसेच सह-कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या मालमत्तांचा खाली नमूद तारखांना ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार तसेच सह-कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **बँक ऑफ महाराष्ट्र** यांना खाली नमूद केलेल्या येणे असलेल्या रक्कमेच्या तसेच त्यावरील व्याज यांच्या अधीन राहील.

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

अ. क्र.	शाखा/कर्जदारांची/नावे	येणे बाकी रक्कम	मागणी नोटीसीची तारीख ताबा घेतल्याची तारीख	
9	शाखा : येरवडा कर्जदार : श्री. रमजान बादशाह तिकोंडी आणि सौ. फरिदा लाख चोपन्न हजार पाचशे पंचवीस		90/00/2099	
	रमजान तिकोंडी, फ्लंट नं. ३, एलिगंट अपार्टमेंट, तळ मजला, स. नं. ५४/४/७, मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे-४११०४८	आणि पैसे पंचाण्णव फक्त) अधिक त्यावरील लागू न केलेले व्याज.	99/92/2020	
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३, एलिगंट अपार्टमेंट, व ४९९०४८, क्षेत्रफळ ७०० चौ. फू.	तळ मजला, स. नं. ५४/४/७, मिठा	नगर, कोंढवा खुर्द, पुणे-	
2	शाखा: येरवडा कर्जदार: शेख शबेरा मोहम्मद फरिद आणि श्री. अदिल मोहम्मद फरीदा शेख, स. नं. ६, हिस्सा नं. १/५, मिलन अधिक त्यावरील लागू न केलेले व		99/00/2099	
	पार्क, फाईन अपार्टमेंट जवळ, युनिटी पार्क रोड, शितल पेट्रोल पंपामागे, कोंढवा बु. पुणे-४९१०४८		99/92/2020	

शितल पेट्रोल पंपामागे, कोंढवा बु. पुणे–४११०४८ रु. ५,६५,२९७/ - (रुपये पाच लाख कर्जदार : श्री. शशिकांत जयवंत धनावडे व सौ. सरिता पासष्ट हजार दोनशे सत्याण्णव फक्त) 03/92/2096

गहाण मालमत्तेचा तपशील : सुरक्षित मालमत्ता – घर नं. स. नं. ६/१/५, मिलन पार्क, फाईन अपार्टमेंट जवळ, युनिटी पार्क रोड,

शशिकांत धनावडे, फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, साई शारदा अधिक त्यावरील लागू न केलेले व्याज. 99/92/2020 अपार्टमेंट, बी विंग, गट नं. ५७३, कदमवस्ती, ता. हवेली, जि. गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०४, ३रा मजला, साई शारदा अपार्टमेंट, बी विंग, गट नं. ५७३, कदमवस्ती, ता. हवेली,

दिनांक : ११/१२/२०२० मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, ठिकाण : पुणे

बँक ऑफ महाराष्ट्र

ISMT Limited

Regd. Office: Panama House (Earlier known as Lunkad Towers), Viman Nagar, Pune - 411 014 Ph.: 020-41434100 Fax: 020-26630779 E-mail: secretarial@ismt.co.in CIN: L27109PN1999PLC016417

EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED SEPTEMBER 30, 2020 ₹ in Crore

Sr.	Particulars	Quarter ended September, 30, 2020	Quarter ended September, 30, 2019	Half Year ended September, 30, 2020	Year ended March 31, 2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	310.92	325.49	420.86	1336.98
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional items)	(74.03)	(58.88)	(179.37)	(251.19)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(67.89)	(57.86)	(172.63)	(242.32)
4	Net Profit' (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(67.89)	(55.96)	(172.63)	(240.37)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	(67.57)	(57.91)	(173.02)	(244.66)
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 5/- per share)	73.25	73.25	73.25	73.25
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the				
	Audited Balance Sheet of the previous year				(1,385.65)
В	Earnings per share (of ₹ 5/- each) Basic and Diluted (₹)	(4.63)	(3.83)	(11.78)	(16.41)

Additional information on standalone financial results is as follows:

Particulars	Quarter ended September, 30, 2020	Quarter ended September, 30, 2019	Half Year ended September, 30, 2020	Year ended March, 31, 2020
Revenue from Operations	297.28	321.99	395.64	1304.29
Profit before tax	(68.96)	(57.44)	(172.47)	(242.38)
Profit after tax	(68.96)	(55.54)	(172.47)	(240.43)

- 2 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the same are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com & www.bseindia.com) and also on the Company's website
- 3 The Auditors have qualified the Financial Results in respect of Investment in and receivables from Subsidiary Company, Recoverability of amounts from Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Minimum Alternate Tax, nonprovision of overdue/penal and compounding of interest on loans, inability to determine the recoverable value of Captive Power Plant and impairment of Investment including advances to wholly owned Subsidary Company The details of the same forms part of the Financial Results which are available on the aforesaid websites.
- The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) to
- 5 The above results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on December 14, 2020.

For ISMT Limited

Place: Pune

Rajiv Goel

Date : December 14, 2020

Chief Financial Officer

सट्टाप्रकरणी टर्फक्लब पदाधिकाऱ्यांची चौकशी

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अश्वशर्यंतीवर बेकायदा सट्टा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी कोंढवा. वानवडी, हडपसर भागात कारवाई करून ३१ जणांना अटक केली. बेकायदा सट्टा प्रकरणात बडे 'बुकी' सापडल्यानंतर जाळ्यात पोलिसांकडून या प्रकरणाची पाळेमुळे खण्न काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अश्वशर्यंतीवर बेकायदा ऑनलाइन सट्टा घेतल्या प्रकरणी रेसकोर्स येथील टर्फ व्यवस्थापनातील बड्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

अश्वशर्यंतीवर ऑनलाईन सट्टा प्रकरणात पोलिसांनी सहा ठिकाणी छापे टाकून ३१ जणांना अटक केली. आरोपींकडून मोबाइल संच, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, सट्टा घेण्यासाठी लागणारा तक्ता (बेटींग चार्ट) असा तीन लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींकडे चौकशी करण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. सहपोलीस आयुक्त

डॉ. रवींद्र शिसवे, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख या प्रसंगी उपस्थित होते.

अश्वशर्यंतीवर सट्टा घेण्यास टर्फ क्लब म्हणजेच रेसकोर्सच्या आवारात परवानगी असते. तेथे सट्टा घेणाऱ्यास स्टॉल टाकून सट्टा घेण्यास परवानगी दिली जाते. मात्र, रेसकोर्सच्या आवाराबाहेर ऑनलाइन पद्धतीने सट्टा घेण्यात येत होता. त्यासाठी एका ॲपचा वापर करण्यात येत होता. ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, तेथे सट्टा घेण्यासाठी काही जण नेमण्यात आले होते. तेथे अश्वशर्यती दाखविण्यासाठी पडदेही लावण्यात आले होते. या प्रकाराबाबतची टर्फ क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती होती का किंवा कसे?, यादृष्टीने चौकशी करण्यात येणार आहे. रेसकोर्सच्या बाहेर जर सट्टेबाजी सुरू असेल तर टर्फ क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात दोन बड्या 'बुकींना' अटक करण्यात आली. पुण्यासह अन्य शहरात अशा प्रकारे सट्टेबाजी सुरू होती का ? याबाबतही आरोपींकडे चौकशी सुरू असल्याचे

गोव्यातील जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपचा विजय

पणजी: गोव्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सोमवारी जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये ४९ पैकी ३२ जागा जिंकून मोठा विजय मिळवला आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने अतिराय वाईट कामगिरी करताना फक्त ४ जागा मिळवल्या आहेत.

जागांसाठी शनिवारी मतदान झाले होते. एक जागा भाजपने अविरोध प्रत्येकी १ जागा जिंकली.

जिंकली, तर मतदारसंघातील निवडणूक उमेदवाराच्या मृत्यूमुळे पुढे ढकलण्यात आली होती.

त्यांनी नमुद केले.

सोमवारी जाहीर झालेल्या िनकालांमध्ये, भाजपने ३२ जागांवर विजय मिळवला. अपक्ष उमेदवार ७, राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० कॉंग्रेस ४. मगोप ३. तर राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पक्ष यांनी

Reliance रिलायन्स ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: रिलायन्स सेंटर, सहावा मजला, नॉर्थ विंग,

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या पलीकडे, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-400055, टेली: 91 22 3303 1000, फॅक्स + 91 22 3303 6664

ताबा सुचना [नियम 8(1) पाहावा](अचल मालमत्तेसाठी) ज्याअर्थी, स्लियन्स ॲसेट रिकन्ट्वशन कंपनी लिमिटेड [आरएआरसी-059 (आरएचडीएफसी

एचएल) ट्रस्ट] यांनी 'रिलगेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉपेरिशन लिमिटेड' यांचेकड्न दि.

29.03.2019 रोजीच्या अधिहरतांकन करारान्वये वित्तीय मत्ता अधिग्रहित केलेल्या आहेत. 'रिलगेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युस्टियड्रोशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि. 18.01.2019 रोजी एक मागणी सूचना पाठविली ज्यामध्ये (1) राकेशसिंग मुनीमसिंग भदोरिया, (2) कमलेशसिंग मुनीमसिंग भदोरिया आणि (3) गुड्डी देवी, पतीचे नाव राकेशसिंग मुनीमसिंग भदोरिया, सर्व ग्रहणार, स.क्र. 246, कालवड वस्ती, दत्त मंदिग्रजवळ, धानोरी, पुणे, महाराष्ट्र 411015, तसेच येथेः सदनिका क्र. 11/3, तळ मजला, बोराना अपार्टमेंट, ताडीवाला रोड, पुणे, महाराष्ट्र 411001 ('कर्जदार') 86 ('सह-कर्जदार') यांना सदर सूचनेत नमूद रु. 1453881.04/-(रुपये चौदा लक्ष त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी आणि चार पैसे फक्त) चा सदर मागणी सुचनेचा दिनांकापासन 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आणि कर्जदार/ जामीनदार/ गहाणकार यांनी सदर रकमेचा भरणा न केल्याने याहारे कर्जदार/ जामीनदार

गहाणकारांना व सर्व लोकांना सूचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली वर्णन करण्यात आलेल्या कर्जदार/ जामीनदार/ गहाणकार आणि सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी

सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड च्या रु. 1453881.04/- (रुपये चौदा लक्ष त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी आणि चार पैसे फक्त)अधिक दि. 18.01.2019 पासूनचे व्याज, इतर शुल्के इ च्या भाराधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) मधील तरतुदींकडे वेधण्यात येते. कर्जदारांनी विक्री किया हस्तांतरासाठी निश्चित करण्यात आलेल्या दिनांकाअगोदर केव्हाही सर्व शुल्के, अधिभार व खर्चांसह ''आरएआरसी'' च्या संपूर्ण थकबाकी रकमेचा भरणा केल्यास आरएआरसी'द्वारे अनामत मत्तेची विक्री किंवा हस्तांतरण करण्यात येणार नाही आणि 'आरएआरसी द्वारे अनामत मत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरासाठी पुढील पावले उचलण्यात येणार नाहीत. **अचल मालमत्तेचे वर्णन-** सुमारे 1200 चौ.फू. म्हणजे 111.52 चौ.मी. जमीन आणि त्यावरील

समारे 1659.77 चौ.फू. (मुल्यांकन अहवालानुसार) चे बांधकाम, सर्व्हें क्र. 246/1/1, लोहगाव तालुका हवेली, जिल्हा पुणे, जिल्हा परिषद पुणे यांचे हद्दीत, तालुका पंचायत समिती हवेली आणि ग्रामपंचायत लोहगाव, नोंदणी जिल्हा पुणे, नोंदणी उप-जिल्हा तालुका हवेली आणि उप-निबंधक, हवेली क्र. 1 ते 27 यांचे अधिकार क्षेत्रात, पुणे. (यापुढे सदर मालमत्ता असा उल्लेख करण्यात येईल). - प्राधिकृत अधिकारी दिनांक: 10-12-2020 रिलावन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड स्थान: पुणे

महत्त्वपूर्ण निवेदन

तपत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जहिरातींचा मजक

अँडव्हर्टाइविंग कॉपी) स्वीकारण्यापूर्वी काळजी

वेतली वात असली तरी त्याच्या आशयार्च

कन्टेन्ट) पडताळणी करणे शक्य होत नाही.

तरी, आपल्या वृत्तपत्रीमध्ये अथवा प्रकाशनीमध्ये

प्रसिद्ध होणाऱ्या वाहिरातीतील वाहिरातदा

हपन्या, सहयागा सस्या अथवा व्यक्तावराव

व्यवहार केल्वामुळे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान

। हानी झाल्यास त्यासाठी अथवा सेबंधित

वाहिरातीतील आशयासाठी द इंडियन एक्स्प्रेस

प्रा.) लिमिटेडला जबाबदार ठरविता येणार

गही. त्यामुळे वाचकांना आम्ही असा सल्ला देते

ही, जाहिरातदारांना कोणतीही रक्कम प्रेषित

हरण्यापूर्वी अथवा त्यांच्यावरोबर कोणत्याहं

वरूपाचे संमतिपत्र कार्यसिद्ध करण्यापूर्वी अथवा

एखाद्या वाहिरातीबर आधारित कोणतीही कृती

हरण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी

हरण्याची खबरदारी घ्यावी.

यात्रासहल मालमत्तासंबंधी

Sale Open Land at

Guntha Contect

9823846767.

खरीदीसाठी

Boradewadi Moshi 30

मुंबई, पुणे, नासिकजवळ दर

8855921341, तसेच

कोकण, गोव्यात बागायत

मंबई- गोवा महामार्गावर

14 गुंठे क्षेत्रांत 4000

असलेली व्यावसायिक

मान्यताप्राप्त प्रॉपर्टी विकणे

स्क्वे. फू. बांधकाम

आहे. संपर्क-

जमीन खरीदीसाठी-

9920579060.

महिना उत्पन्नयुक्त फार्म प्लॉट

0130018307-1

0070723054-1

0070723044-1

देशपांडे ट्रव्हल्स अष्टविनायक दर्शन-जेजुरी आळंदी-प्रतीबालाजीसह 3,251/-, 3 दिवस, शुक्रवारी

तुळजापूर-पढरपूर-गाणगापूर-अक्कलकोटसह 3,251/-, 4 दिवस, गुरुवारी गणपतीपुळे-पावस-डेरवण-रत्नागिरीसह 4,751/-, 4 दिवस, गुरूवारी

कोल्हापूर-ज्योतिबा-पन्हाळा-नरसोबाची वाडीसह 3,251/-, 3 दिवस, शुक्रवारी 9820962500 9819453043

8291046167 0251-2212655 www.deshpandetours.cor 0070721188-23-1

9552340340. जीवनसाथीच्या निवडीसाठी एकमेव मंगल मार्ग दर रविवारी 'लोकसत्ता'तून

जीवनसाथी

मुफ्त सल्ला २४ तासांत १००% समाधान फोनवर, नोकरी, कारोबार, प्रेमविवाह, प्रेमात दगा, ग्रहक्लेश, सौतनत्रास, रात्रूनारा, मूठकरणी, वशीकरण स्पेशालिस्ट.

पाशाजी : 9819326896 बांद्रा.

0070718190-1

नावात बदल

Change of name from Dastgeer Abdul Rashid Shaikh to Dastagir Abdul Rashid Shaikh Aadhaar no 473755826129

0090279178-1 I Moreshwar Ishwari

Nagrare R/At Lohegaon Pune-47 have changed my son's name from Abhay Moreshwar Nagarare to Abhay Moreshwar Nagrare vide affidavit no 92/2020 Dt 12/12/2020 at Pune.

0090279177-3

My old name Khan Asif Jamshedkhan changed to new name Asif Khan by Adhaar No 5195 7249 9093 0090279169-2

Old Name-Dnyaneshwar

Ranu Choudhari New Name-Dnyaneshwar Ranu Chaudhary Adhaaar No:-852700739651

0090279166-2

My old name I Moreshwar Ishwarji Mohinuddin Jalal Nagrare R/At Lohegaon Pune-47 have changed Shaikh change to new my daughter's name name Moinuddin Jalal from Himanshi M Shaikh as per Adhaar Nagrare to Himanshi No 3600 6489 3819

Moreshwar Nagrare

91/2020 Dt 12/12/2020

Nagrare vide affidavit

0090279177-1

0090279166-1

0090279183-1

0090279171-1

12/12/2020 at Pune.

Old name -Shantabai

Mahadev Vanjare New

Shivshankar Kamble

I, Army No.15562413F

Rank - HAV Name -

Bhosale declares my

Jagannath corrected to

Bhosale vide Gazette

My old name Pherwani

changed to the new

Vishesh Vijaykumar is

name Pherwani Vishesh

Card No: 902805609536

Samir Jagannath

old name Samir

Samir Jagannath

No. P1739675.

Vijay.

no 90/2020 Dt

Name- Rohini

Adhaar No:

454349368869

vide affidavit no

at Pune.

I have changed my old name Indu Balagouda 0090279177-2

I Sangita Nagrare spouse of Moreshwar Ishiwarji Nagrare R/At Lohegaon Pune-47 have I have changed my name changed my name from from Dhananjay Sangita Nagrare to Balkrishna Gavali to Sangeeta Moreshwar Dhanamjay Balkrishna

> documents 0070723956-1

Patil To Shaila Ashok Khangave.Adhar Card No 871743289725. 0090279181-1

0090279169-1

Gavali as per

ध्येयपूर्तीचा आनंद खरोखरच किती अवर्णनीय असतो... हा आनंद गवसण्यासाठी 'योग्य दिशेने' केलेली मेहनतच कारणीभूत ठरत असते... तुमच्या ध्येयपूर्तीसाठी अशीच एक खात्रीशीर योग्य दिशा म्हणजे छोटी जाहिरात! तुमचे ध्येय मग कोणतेही असो... नोकरी, धंदा, अर्थसहाय्य, यात्रा... अगदी तुमच्या मनपसंत

जीवनसाथीसाठीसुद्धा हा एक हुकमी मार्ग आहे! या मार्गे ध्येयपूर्ती झालीच समजा...! ध्येयपूर्तीसाठी एकच हुकमी मार्ग...



अर्थात 'लोकसत्ता'तूनच!